

Smruthi Organics

Date: 19-07-2021

To Corporate Relation Department BSE Limited P. J. Tower, Dalal Street, Mumbai – 400 001. То

Listing Department Metropolitan Stock Exchange of India Ltd 4th floor, Vibgyor tower, Opposite Trident Hotel, Bandra- Kurla Complex, Mumbai - 400098

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement- Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copy of the newspaper advertisement published in Active Times and Mumbai Lakshadweep.

Please take the same on your records.

Thanking you, Yours faithfully,

For Smruthi Organics Limited

Unvaști D. Khanne Cempeny Secretary & Rombliance Officer



 REGISTERED &
 : 'BALAJI BHAVAN' 165-A, RAILWAY LINES, SOLAPUR-413 001. (INDIA) ■ PHONE : 0091- 217-2310267, 2310367

 CORPORATE OFFICE
 FAX NO. : 0091 - 217 - 2310268 ■ MUMBAI OFFICE : PH. : 022-24129211 TELEFAX NO. : 0091- 22-24155452

 FACTORY
 : UNIT II : PLOT NO. A-27, M.I.D.C. CHINCHOLI, TAL. MOHOL, DIST. SOLAPUR - 413 255. (INDIA)

 PHONE : 2357492. 2357772. 774.775 ■ TELEFAX : 0217-2357771 ■ VISIT US : www.smruthiorganics.com

# रायगड : खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना अनुदान वाटप संपन्न

दहा

अलिबाग. (हिंदुर-थान समाचार) : करोना महामारीमूळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर ढऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामूळे शासनाकडून या आदिवासी बांधवांसाठी खावटी अनूदान वाटप योजना विशेष योजना म्हणून सन २०२०-२१ या वर्षात मंजूर केली आहे

खावटी अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना रू.४ हजार प्रति कुटुंब अनुदान ज्यामध्ये रूपये २ हजार किंमतीचे वस्तू स्वरूपात वाटप व रूपये २ हजार इतकी रक्कम त्यांच्या बँक / डाक खात्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई धर्मादाय आयक्त भवन. २ रा मजला ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मंबई-४०००१/. चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१०/ १५३२/ २०२१

सार्वजनिक न्यासाचे नावः JIVAN SAHAS FOUNDATION ... बाबत ISHTIAQ AHMED KHAN...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांक चौकशी करणार आहेतः-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत

ठेकाण: नवी दिल्ली

दिनांक: १६ जुलै, २०२१

समाचार) : नानांच्या नाना दि.१६ आज दत्ताजीराव खानविलकर तऱ्हा एज्युकेशनल ट्रस्ट (डी.के.ई. सकाळी एक बोलतात. टी) या संस्थेचे चिंतामणराव दुपारी दुसरेच बोलतात केळकर विद्यालय,अलिबाग आणि संध्याकाळी विड्रॉ येथे आयोजित कार्यक्रमात होतात. यामुळे त्यांचे वक्तव्य जिल्हाधिकारी निधी चौधरी किती गांभीर्याने घ्यायचे यांच्या हस्ते प्रातिनिधीक याचा विचार आपण केला स्वरूपात अलिबाग, मुरूड व पाहिजे, असे वक्तव्य विरोधी रोहा तालुक्यातील प्रत्येकी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आदिवासी कुट्रंबांना सोलापूर अकलूज येथे खावटी अनुदान वाटप प्रसारमाध्यमांशी बोलताना करण्यात आले. यावेळी केले. विरोधी पक्षनेते दरेकर जिल्हाधिकारी निधी चौधरी गुरुवारी अकलूज येथे यांनी आदिवासी बांधवांनी दौऱ्यावर आहेत. पत्रकारानी योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांचा विचारलेल्या प्रश्नावर दरेकर लाभ घ्यावा तसेच लसीकरण बोलत होते. करून घेण्यासाठी पूढे यावे, PUBLIC NOTICE असे आवाहनही केले. रायगड SMT. SHOBHANA P. SHAH Members जिल्ह्यात या योजनेंतर्गत of Flat No. 11-D-10, The Embee Geejav एकुण लाभार्थी संख्या ४८ हजार Co.op. Housing Society Ltd., Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai-४६४ असून रूपये २ हजार 400092, & holding Old Share Certificate लाभ मिळालेल्या लाभार्थीची No. 23 & New Share Certificate No. 149 संख्या ३९ हजार ९३१ आहे तर Distinctive No. 731 to 735 which has जिल्ह्यासाठी एकूण ४० हजार



नानाच्या नाना रोजच वाचा <sup>कक</sup> मंबई लक्षदीप तऱ्हा – प्रवीण मुंबई© लक्षदीप सोलापूर, दि.१६ (हिंदुर-थान

हे म्हणजे

दरेकर

असतात. नाना

PUBLIC NOTICE MR. SHANTARAM BABU SAWANT, owner of Flat No. C/109. Chandragupt partment, society known as "Chanaky Nagari Chandragupt Co-Operativ Housing Society Limited", Chanaky Vagari, Village Samel, Nallasopara (West Faluka Vasai, Dist: Palghar, has lost the original of Agreement for Sale Registered at Vasai-2, vide Doc. No. CHAP 135/1999, dated 26/10/1999, recently M ision is desirous of selling the said Flat for aluable consideration to Mr. Ananc Digambar Patkar. Any one having any laim, right, interest, of any nature respect of said Flat should raise thei objection in writing with documentary proof thereof within Fifteen (15) days from the ate of publication to the undersigned ailing which the transaction will be completed and any one who has right terest or claim in respect of said Flat wil e deemed to have relinquished in favor o y client, permanently and foreve

DILIP K PANDE Date: 17/07/2021 Date: 17/07/2021 (Advocate High Cour 3/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

नमुना क्र.७५

सही/

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी, मंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC/ X/ 1029/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : पार्वती मेन्शन भाडेकरू संघ बाबत श्री विनोद वसंत मोरे ...अर्जदार सर्व संबंधित लोकास जाहीर नोटीशी कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुबई वर नमद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? अ) जंगम मिळकत (वर्णन) : बँक ऑफ बडोदा, ठाकूरद्वार शाखा रु. ९८४३५ ७९/- डीमान्ड ड्राफ्ट न. ४२६००९ दिनांक : ०६/०२/२०२१ (अक्षरीः- रूपये अठ्ठयानऊ हजार चारशे पस्तीस व पैसे एकाहत्तर फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफिंग ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसांच्या आंत या कार्यालयाचे<sup>ँ</sup> वरीत पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत र आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही अर समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय

आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे

शेक्क्यानिशी आज दिनांक १४/०७/२०२५

रोजी दिली.

(11	RELEVANT PA	Corporate Persons) Regulations, 2016 ARTICULARS	३० वार्षि
1.	Name of the corporate debtor	Denovo Enterprises Private Limited	काय सध्य
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	February 8, 2005	२०२
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies (Mumbai), under the Companies Act, 1956	परिप / Cl
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U55100MH2005PTC151128	ग छ। यांनी सभा
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	Regd. off. address:Estate MIDC Cross Road, J. B. Nagar, Andheri (East),Mumbai City,Maharashtra 400059.	वरील नोंदण
6.	Insolvency commencement date in respect of	23 <sup>rd</sup> January, 2019, (Date of receipt of Order by	वार्षि
7	Corporate Debtor Date of invitation of expression of interest	erstwhile IRP 1 <sup>st</sup> February 2019) 17 <sup>th</sup> July, 2021	सभा ओए
	Eligibility for resolution applicants under	The eligibility criteria is mentioned in detailed Invitation for	करत
	section 25(2)(h) of the Code is available at:	Expression of Interest to submit Resolution Plan(s) ("Invitation")	यांर्च वार्षि
	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The norms of ineligibility under Section 29A of the Code are mentioned in the detailed Invitation.	सर्वर देण्य
	Last date for receipt of expression of interest	2 <sup>nd</sup> August, 2021	प्रत्य दरस्थ
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	12 <sup>*</sup> August, 2021	दूरस करण
	Last date for submission of objections to provisional list	17 <sup>th</sup> August, 2021	सर्वस सूच
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	27 <sup>®</sup> August, 2021	दूरस वाज सर्वग
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	17*August, 2021	सवर सर्वर वार्षि ई म
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum("IM") and further information	The Resolution Professional will share the documents through Electronic Mail or Virtual Data Room in accordance with the provisions of the Code and Regulations made thereunder	कंप बजा नाही कट
	Last date for submission of resolution plans	16 <sup>th</sup> September, 2021	वार्षि एख
	Manner of submitting resolution plans to resolution professional	Manner shall be specified in the request or resolution plans	एख रोजी आय
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	30 <sup>n</sup> September, 2021	कंपन
	Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Arun Kapoor IP Reg No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230	विच रोजी संध्य
	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Arun Kapoor Reg. Address: G-801, Army Co-operative Housing Society, Sector-09, Nerul (East),NaviMumbai, 400706 Reg Email Id: <u>arun.kapoor58@yahoo.in</u>	आणि राखू ज्या
	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: Sumedha Management Solutions Private Limited, C703, Marathon Innova, Off GanapatraoKadam Marg, Lower Parel West, Mumbai, Maharashtra, 400013. Email id: <u>depl@sumedhamanagement.com</u>	कंप केले क्रम कंप पार्टी वित्ती
	Further Details are available at or with Date of publication of Form G	Same as sr. no. 21 above <b>17<sup>th</sup> July 2021;</b>	evo
Not 1.T 2.T any 3.D 29/ 4.T	tes: he Resolution Professional ("RP") / Commi inge the criteria for the EOI at any point of he RP / COC reserves the right to cancel or rreason and without any liability whatsoever tealied invitation for expression of interest to Code etc. can be requested through ema	ittee of Crediors ("COC") shall have discretion to time. specifying criteria, ineligibility norms under section	वार्षि नोंद स्टॉग येथे इलेग मन्यु १८० इलेग
	te: 17.07.2021 ce:Mumbai	Mr. Arun Kapoor	विश
r id		Resolution Professional for Denovo Enterprises Private Limited	<u>.</u> ,
	IP Regist	tration No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230	मुंब १६



मंबई लक्षदीप

नेस्को लिमिटेड

सीआयएन : L17100MH1946PLC004886 **नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व ), मुंबई ४०००६३ वनी क्रमांक : ०२२) ६६४५०१२३ ई–मेल : companysecretarynesco.in संकेतस्थळ : www.nesco.i

#### सूचना

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ ुरु वाउता हिंडीओ कॉन्फरिसेंग (व्हीसी)/ अन्य मान्यताप्राप्त प्रकृत्याय माध्ययों चांच्या माध्ययात्न, कंपनीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप घेण्यात येणार आहे. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नेंदणीकृत कार्यालय म्हणजेच नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरंगाव (पूर्व ), मुंबई ४००० ०६३ हे असेल.

सध्या जगभरात सुरु असलेल्या कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २० / २०२०, १४ २०२०, १७ / २०२० आणि २० / २०२१ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD1 /CIR / P / 2020 / 79 आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD पारपत्रक क्रमाक SEDI NO / CPD / OND / CIK / P / 2020 / 19 आण पारप्रक क्रमाक SEDI NO / CPD / CMD2 / CIR / P / 2021 / 11 आणि अन्य आवश्यक ती परिपत्रके जी सिस्युरिटी ऊँड एक्टॉब बोर्ड ऑफ इंडिया योंनी जारी केली आहेत त्यांना अनुसहन वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हीसी / ओएवरीएम बांच्या माध्यमातून आणि सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांना अनुसरून, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंटणीकत आहेत अशा सभासदांना ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०/२१ करिताचा वार्षिक अहवाल १६ जुलै २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आला आहे.

सभासदांन दूरस्थ ई मतदान पद्धतीने मतदानांचा हक्ष बचावता यावा तसेच ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होता यावे आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान पद्धतीने मतदानाचा हक बेवावण्याची पर्याय कंपनीच्या सभासदांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत, तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत अशा सभासदांसार्ठ दूरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया यांचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या सूचनाही वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत देण्यात आल्या आहेत.

दरस्थ ई मतदान प्रक्रिया कालावधीला शनिवार, दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० सर्वसाधारण सभेपूर्वी दुरस्थ ई मतदान प्रक्रियेवा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेले नाही असे सभासद ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान प्रक्रियेदारे मतदानाचा हक बजावू शकतील. त्यानंतर एनएसडीएल यांच्याकडून ई मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल.

कंपनीच्या ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूसस्थ ई मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता वेणार नाही, ज्या सभासदांचे नाव डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी नोंद असेल असे सभासद दूरस्थ ई मतदान, आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान करण्यास पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंत एखादी व्यक्ती कंपनीची संभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evotingnsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

कंपनीच्या ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान आपले म्हणणे मांडायचे असेल किंवा सभे दरम्यान प्रश्न विचारायचे असतील तर त्या सभासदांनी https://www.evoting.nsdl.com येथे शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाण बेळे नुसार सकाळी ९.०० ते सोमवार दितांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाण बेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत वक्ता म्हणून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. वार्थिक सर्वसाधारण सभा सुरळीत आणि योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी वक्ते आणि प्रश्नांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कंपनीने स्वतःकडे

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील अद्या कंपनी यांच्याकडे अद्ययावत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले स्वाक्षर्र केलेले विनंती पत्र कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना फोलिओ क्रमांक आणि सभासदाचे नाव नोंद करून पाठवून द्यावे आणि ई मेल तपशील अद्ययावत करून घ्यावा. ज्या सभासदांकडे अन्यान्य गान्यम् विकार मान सुच अन्य गान्यू जेवा आग देवा प्रात्मा आवाहन करण्यात येते की त्यांने संबंधित डिपॉझ्स कंपनीचे समागा डिमेंट स्वरूपात उपलब्ध आहेत आशा संभासदोना आवाहन करण्यात येते की त्यांने संबंधित डिपॉझ्स्ट्री पार्टीसिपंट यांच्याकडे ई मेल तपशील नॉटणीकृत / अद्ययावत करून घ्यावा. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वित्तीय अहुँवाल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ www evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२० - २१ करिताचा वार्षिक अहवाल जेथे कंपनीचे समभाग नोंटणीकत आहेत अशा स्टॉक एक्सचेंजेस यांची संकेतस्थळे. बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.nesco.ii येथे उपलब्ध आहेत.

इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास www.evotinc स्वाप्रधाने प्राथन विद्यान विद्या करना वा प्रायन्त्रवा प्रात्नवात् कार्यवात् कार्यका कार्यका आध्यात क्या आध्या nsdl.com या संक्रेतमध्यव्यवीय डाउतलीड विभागात उपलब्ध असलेले समासदाकीता उपलब्ध असलि हे वोटिंग दुवन मॅन्युअल तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले क्रिकेंटली आस्वड केश्वन्स यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोलफ्री क्रमांक रुप्ते स्वर प्रतास करने हैं। स्वर से साम करने से सामन कि का स्वर से साम करने के साम करने है। से साम करने के साम इस के साम करने क इस क्यूंनिक मतदान पद्धतीने मतदान कण्याच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासद श्री अमित विशाल यांच्याशी किंवा श्री. अनुभव सक्सेना, एनएसडीएल यांच्याशी <u>evotingnsdl.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात. नेस्को लिमिटेड यांच्या करित

सही/-जिनल जे. शाह

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

# प्रायव्हेट लिमिटेड

००८४२५ ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

#### खासगी व्यवहाराने विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री.

खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (होम फर्स्ट)** चे प्राधिकृत अधिकारी असून अनुसुचीत मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(४) नुसार आमच्याकडे तुम्ही देय असलेले थकबाकी रक्रमसंदर्भात. ज्यामध्ये आम्ही सुचित केले आहे की, आम्ही आरक्षित मुल्य निश्चितीद्वारे वृत्तपत्रात लिलाव सूचना प्रकाशित केली होती. लिलाव खाली नमद तारखेला ठेवण्यात आला होता. कोणत्याही बोलिदाराने यशस्वी बोली न दिल्याने लिलाव झाला नाही.

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खाली अनुसुचीत नमुद मालमत्ता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर कंपनीची रक्कम मुक्ततेकरिता कंपनीला मान्य नियमानुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत की, सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कंपनीकडे रक्कम जमा करावी आणि खालील अनुसुचीत मालमत्तेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमत्तेची विक्री केली जॉईल. सदर सुचना संबंधित कायदा व अमलातील इतर विधी अन्वये कंपनीला उपलब्ध इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय आहे.

			००७ सोजी मरात व	याले			क्का) सही/-	🛛 ३ व्युफ भदाफारामा तभ	शील/स्पष्टीकरणाकरिता आणि त्यांचे	अल्लाप लादर करण्यालाठा आग	ાં આવેત્માં ત્યાં ભેટ ન	लपफ फराप	ା. ାଏହା ଚାଟାଏ	กเศต หาศยาง	બ્લા તરતુવાઝત	ગલ અલલા.
दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी	(लागु नसेल ते खाडावे)									( ))	Ť o	-	1	1 1		<u> </u>
त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला	मृत्युपश्चात त्यांना पुरं अ. क्र.	े नमुद केलेप्रमाणे क <b>नाव</b>	ायदेशीर वारस आ		त व्यक्तीशी नाते	सार्व	अधीक्षक (न्याय), जनिक न्यास नोंदणी कार्यालय,	अ. खातेदार/जामिन क्र. नाव	दाराचे मालमत्तेचे तपशीत	न/मालमत्तेचे मालक	एकूण थकबाकी रक्कम मागणी	विक्री सूचना	वृत्तपत्र	ई− लिलावाची	आरक्षित मुल्य	प्राधिकृत अधिकाऱ्या
आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे	1 1	। महिला असल्यास	र लग्नापूर्वीचे व				बृहन्मुंबई विभाग, मुंबई				सूचना तारीख(रु.)	दिनांक		तारीख	(रू.)	क्रमांक
समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे		चे अशी दोन्ही नावे	•.					१ श्रीमती नाजदा अहस अहसान ताज मोहम	ान शाह, फ्लॅट क्र.२०८, बी विंग, श्रं मद शाह कल्याण पडघा रोड, कल्याण प	ोजी धाम, गोपाळ नंदकर गाव, 1., कल्याण, महाराष्ट्र-४२१३०२.	11,43,066	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स व मुंबई लक्षदीप		14,17,000	996064842
निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय		इ विनायक पार्सेकर सांना उक्त नमूद मृत		५८ वर्षे	मुलगा नगरम राजन्त्राने)	My Cli	ents Mr. Dinesh Shamji Sangoi &		फ्लॅट क्र.२०२, साई प्रतिमा	अपार्ट., मु. दोनेगाव, दोने ऑटो	12,38,948	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	14,93,000	99606484
	म्हाडामार्फत देणेत योण					Mr. D	hairya Dinesh Sangoi have	संदीप चव्हाण	स्टॅण्डजवळ, वांगणी प., मुंब				व मुंबई लक्षदीप			
	नात्याने) वारस दाखला					purcha	ased Flat No. 202 on 2nd Floor,			नेस स्टार रेसिडेन्सेस, स्टार नगर,	14,41,598	13.06.21			12,76,500	80974662
रोजी दिली	त्या अनुषंगाने व	ज्णा व्यक्तीचा आक्षेप	प असल्यास त्यांन <u>ी</u>	ो तहसीलदार अंधे	री यांचे कार्यालय,		Mandir Premises C.H.S. Ltd., Road, Borivali (West), Mumbai-			योटसाई, टिटवाळा पुर्व-४२१६०५.			व मुंबई लक्षदीप	1		
	दादाभाई नौरोजी रोड,	अंधेरी (प.), मुंबई-	४०००५८ यांच	वेकडे लेखी पुराव	गसह नोटीस प्राप्त		2 from Mrs. Pushpa Navnit			1भ वास्तु, गाव खतिवली, मुंबई-	13,15,252	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	20,80,400	80974662
	झालेपासून ७ दिवसांत	तंपर्क साधावा. अन्यध	था प्रकरणी आक्षेप			Doma	dia vide Agreement for Sale Dated	C Start Countrate of		पुन पास्तु, गांव खातपंसा, नुबड्- गर स्वागतजवळ, वासिंद (प.)-	10,10,202	10.00.21	व मुंबई लक्षदीप		20,00,400	0037400
				অব কালনিব	<b>दिार नाव व पत्ता</b> विनायक पार्सेकर		2021. Further original Agreement		४२१६०४, ठाणे-४२१६०४.				3			
अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,					विनायक पासकर हौ. सोसायटी लि.		14/08/1974 executed between J.	५ ाजतद्र कुमार माहत		र्क, बाणेर नगर, स्वराज मिल	12,71,526	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	16,66,500	80974662
	दिनांक: १७ जुलै २०	29	शंकर	साइ राफर फा. वाडी, जोगेश्वरी ('			& Co. As builders and Shri nIal JivanIal Gandhi as First	श्वेता जितेंद्र मोहंती		भिवंडी, जि. ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-			व मुंबई लक्षदीप	ī		
20.94 14 11 19 944	विभावतः २० जुल २०		197	(III), III) III) (III)	ૂપ), પુપર પગ.		aser with respect to said Flat has	ाकरण चंद्रकात मर्								
	डेन नेटवक्स	र्ग लिमिटे	ਵ			been r	nisplaced/ lost/ not a traceable. All is having any claim, charge of	६ अनिरुद्ध परिहार	फ्लॅट क्र.११, इमारत १३, हॅप्पी १, खंबळ गाव, बाटेगाव, बो	नेस्ट मुंबई, प्लॉट सीटीएस क्र.५०/ ईसर–४०१५०१.	16,47,282	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स व मुंबई लक्षदीप		19,19,000	9770491
सीआय	वएन: एल९२४९०एमा	च २००७पीएलसी	३४४७६५	<u> </u>	_	whatso	pever nature in respect of the said	७ पुष्पा दिक्षीत, प्रदीप दिक्षीत		., यल्लो ट्री, गाव कंबारे, राज्य मिलच्या समोर, शहापूर, ठाणे-	11,26,094	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स व मुंबई लक्षदीप	-	24,99,100	99606484
<b>नोंदणीकृत कार्यालय:</b> युनिट क्र.' एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रे							ay lodge their claim, objection of bever nature along with requisite		४२१६०१.							
एल.बा.एस. माग, पाक साइट, विक्र वेबसाईट:WWW.denne					55,		of documents in my Office at 5th		विजया फ्लॅट क्र.३०२, इमारत क्र.२,	ए विंग, टाईप ए, ईएसजी संकुल,	20,69,027	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	25,80,000	9960648
३० जून, २०२१ रोजी संपलेल्या ति					ना थटताल		Kundan House, above HDFC	विजय घारे, शंकर	विजय सर्व्हे क्र.८४/५, पॉलिटेक्नीव				व मुंबई लक्षदीप	Ŧ		
३० जून, २०२१ राजा सपलल्या र	तनाहाकारता ज	लखापारादात	•	राष्य । <b>मञ्च</b> ग्रंष दशलक्ष, प्रती शेअ	-		Dattapada Road, Borivali (East),		गंडु रंग कल्याण, गोवेली रोड, गाव अं	खर, टिटवाळा (पुर्व)-४००६०१,						
			(२. ५ संपलेली तिमाही				ai- 400066, within 15 days of	भोस्तेकर	ठाणे-४००६०१.							
			-	1	संपलेले वर्ष	4 I'	ation of this Notice, failing which it element that there is no such		सरफ	गयसी कायदा २००२ अन्वये	९५ दिवसांची वैधा	निक विक्री	। सूचना			
			39.03.2029	३०.०६.२०२०								20		2	• •	
अ. तपशील		३०.०६.२०२१ (अन्त्रेप्रणामिशिन)				claim.	riaht, interest.	कर्जदार/हमीदार यांना 1	लेलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च	आणि तारखेपर्यंत व्याजासह म	ागणी सूचनेत नमूद केल	लला रक्कम	ंसदर सूचना तार	खपासून १५  द	वसात चुकती व	करण्यासाठी र
क.		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	claim,	right, interest. Sd/- ADVOCATE URMIL JADAV	अधिसूचित करण्यात ये	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती	आणि तारखेपर्यंत व्याजासह म चा लिलाव करण्यात येईल आ	णि उर्वरितथकबाकी व	काही असल्य	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
<b>क्र.</b> १. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	211-11-11-1						right, interest. Sd/- ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021	कर्जदार/हमीदार यांना <sup>†</sup> अधिसूचित करण्यात ये <b>दिनांक: १७.०७.२०</b> ३	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती	आणि तारखेपर्यंत व्याजासह म चा लिलाव करण्यात येईल आ	गगणी सूचनेत नमूद केव णि उर्वरितथकबाकी व सही/– प्राधिकृ	काही असल्य	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
क.           ٩.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		ADVOCATE URMIL JADAV	अधिसूचित करण्यात ये	त आहे. कसुरबार ठेरत्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई	चा लिलाव करण्यात येईल आ	णि उर्वरितथकबाकी व सही/- प्राधिकृ	काही असल्य कृत अधिका	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
क.     कार्यचलनातून एकूण उत्पन्न       १.     कार्यचलनातून एकूण उत्पन्न       २.     कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)       ३.     करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (		(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२	(लेखापरिक्षित) १३०७४.०४ १८५५.२२		ADVOCATE URMIL JADAV	अधिसूचित करण्यात ये	त आहे. कसुरबार ठेरत्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई	चा लिलाव करण्यात येईल आ	णि उर्वरितथकबाकी व सही/- प्राधिकृ	काही असल्य कृत अधिका	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
<b>क.</b> कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ         आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)       .         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (         अाणि/किंवा विशेष साधारण बाबनूर्व)       .         अणि/ किंवा विशेष साधारण बाबनूर्व)       .	(अपवादात्मक	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३	(लेखापरिक्षित) ३२६२.३३	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३	(लेखापरिक्षित) १३०७४.०४		ADVOCATE URMIL JADAV	अधिसूचित करण्यात ये	त आहे. कसुरबार ठेरत्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई	चा लिलाव करण्यात येईल आ	णि उर्वरितथकबाकी व सही/- प्राधिकृ	काही असल्य कृत अधिका	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
क.           ٩.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (	(अपवादात्मक	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२	(लेखापरिक्षित) १३०७४.०४ १८५५.२२ १८५५.२२		ADVOCATE URMIL JADAV	अधिसूचित करण्यात ये	त आहे. कसुरबार ठेरत्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई रस्मूली अ	चा लिलाव करण्यात येईल आ	णि उर्वारेतथकबाकी व सही/- प्राधिकृ	काही असल्य कृत अधिका	गस व्याज आणि	ा खर्चीसह करण	यात येईल.	
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२	(लेखापरिक्षित) १३०७४.०४ १८५५.२२		ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२०	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाण: मुंबई रस्मृत्ती आ CIN :- L2	चा लिलाव करण्यात वेईल आ रिपानिद 4119PN1989PLC052562	णि उर्वरितथकबाकी व सही/- प्राधिकृ	काही असल्य कृत अधिका	गास व्योज आणि री, होम फर्स्ट	ा खर्चीसह करण फायनान्स कंप	यात येईल. पनी इंडिया प्र	ायव्हेट लिर्ग
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४१३.२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२०	(लेखापरिक्षित) १३०७४.०४ १८५५.२२ १८५५.२२ १८८९.२१		ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२०	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाणः मुंबई रस्मूती आ CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल	चा लिलाव करण्यात येईल आ रिप्रानिट 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर -	ण उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म	काही असल्य कृत अधिका हाराष्ट्र) 1	गास व्योज आणि री, होम फर्स्ट	ा खर्चीसह करण फायनान्स कंप	यात येईल. पनी इंडिया प्र	ायव्हेट लिर्ग
ar.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           2.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           3.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           8.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           9.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           9.         कलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावध नफा (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावध तक्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ १६७.२८	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९	(लेखापरिक्षित) 9३०७४.०४ १८५५.२२ १८८९.२१ १८८९.२१		ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 वोंदणीकृत कार्यालय :	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० २ १६५–अ, बालाजी	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाणः मुंबई ररम्ट्रा आव CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics	चा लिलाव करण्यात येईल आ रिप्रानिटि 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर - s.com; website : www.sn	ण उर्वरितथकनाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co	काही असल्य कत अधिका हाराष्ट्र) 1 om	गस व्योज आणि री, होम फर्स्ट [el.No. 0217-	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa	प्यात येईल. यनी इंडिया प्र x : 0217-23	ायव्हेट लिर्ग 10268
ar.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द ६.	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर))	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४१३.२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२०	(लेखापरिक्षित) १३०७४.०४ १८५५.२२ १८५५.२२ १८८९.२१		ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 वोंदणीकृत कार्यालय :	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० २ १६५–अ, बालाजी	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाणः मुंबई रस्मूती आ CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल	चा लिलाव करण्यात येईल आ रिप्रानिटि 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर - s.com; website : www.sn	ण उर्वरितथकनाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co	काही असल्य कत अधिका हाराष्ट्र) 1 om	गस व्योज आणि री, होम फर्स्ट [el.No. 0217-	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa	यात येईल. पनी इंडिया प्र	ायव्हेट लिर्ग 10268
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (कालावध	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर))	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ १६७.२८	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९	(लेखापरिक्षित) 9३०७४.०४ १८५५.२२ १८८९.२१ १८८९.२१	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय :	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाई	चा लिलाव करण्यात वेईल आ म्रियाजिट 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर - s.com; website : www.sn ो अखेरचा अलेखा	ण उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित विर्त्त तिमाही अखेर	काही असल्य तत अधिका हाराष्ट्र) 1 m ोय निष् तिमाही	गस व्योज आणि सी, होम फर्स्ट fel.No. 0217- कर्षांचा स 1 अखेर	ा खर्चीसह करण फायनान्स कंप 2310267, Fa Tर तिमाही अखे	ग्यात येईल. यनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र	ायव्हेट लिर्ग 10268 इ पी एस सो वर्षअखेर
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उ ६.           ५.         सरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)           ७.         राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र	(अपवादात्मक ा) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ १६७.२८	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५९.२१           १७९६.०९           ४७६७.६६		ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय :	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० २ १६५–अ, बालाजी	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाई	चा लिलाव करण्यात वेईल आ म्रियाजिट 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर - s.com; website : www.sn ो अखेरचा अलेखा	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.cc परीक्षित वित्ती तिमाही अखेर (३०-०६-२०२१)	काही असल्य तत अधिका हाराष्ट्र) 1 m ोय निष् तिमाही (३१-०३	गस व्योज आणि री, होम फर्स्ट fel.No. 0217- कर्षांचा रा   अखेर  -2029)	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रि रिमाही अखे (३0–0६–२०२	ग्यात येईल. यनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र	ायव्हेट लिर्ग 10268 इ पी एस सो वर्षअखेर
कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष उ द्.         ६.       भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(अपवादात्मक ा) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ १६७.२८	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५९.२१           १७९६.०९           ४७६७.६६	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय : ह.	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाई	चा लिलाव करण्यात वेईल आ रिर्टोलिट 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर 5.com; website : www.sn ो अखेरचा अलेखा	ण उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती तिमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाह (३१-०३ लेखाप	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट [el.No. 0217- कर्षांचा स अखेर २०२१) रीक्षित	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रि तिमाही अखे (३0–०६–२०२ अलेखापरीक्षित	ग्यात येईरु. पनी इंडिया प्र x : 0217-23' (रु. लाखामध्ये र o) (३१ त हे	ायव्हेट लिर्ग 10268 इ पी एस सो वर्षअखेर −03−२0२५ खापरीक्षित
क.         १.       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ , भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मूळ         २. सौमिकृत	(अपवादात्मक ा) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४           ४७६७.६६	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ १६७.२८ ४७६७.६६	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९ ४७६७.६६	(लेखापरिक्षित) 9३०७४.०४ 9८५५.२२ 9८५५.२२ 9८८९.२१ 9७१६.०६ ४७६७.६६ २२९७८.२३	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय :	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाई	चा लिलाव करण्यात वेईल आ रिर्टोलिट 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर 5.com; website : www.sn ो अखेरचा अलेखा	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.cc परीक्षित वित्ती तिमाही अखेर (३०-०६-२०२१)	काही असल्य तत अधिका हाराष्ट्र) 1 m ोय निष् तिमाही (३१-०३	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट [el.No. 0217- कर्षांचा स अखेर २०२१) रीक्षित	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रि रिमाही अखे (३0–0६–२०२	ग्यात येईरु. पनी इंडिया प्र x : 0217-23' (रु. लाखामध्ये र o) (३१ त हे	ायव्हेट लिगि 10268 इ पी एस सो: वर्षअखेर –03–२0२९ खापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कार्याचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ स्.         ५.       भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी १. मूळ २. सौमिकृत         एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे टीप:	(अपवादात्मक १) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे त्रि)	(अलेखापरिक्षित)           ३०२९.७३           ४१३.२२           ४१३.२२           ४९३.२२           ४०९.१८           ४४८.१४           ४७६७.६६           ०.८६           ०.८६	(लेखापरिक्षित)           ३२६२.३३           ३२६.३९           ३२६.३९           ३३८.९२           ٩६७.२८           ४७६७.६६           0.७८           0.७८	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           -           १.२३           १.२३	(लेखागरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५९.२१           १७१६.०९           ४७६७.६६           २२९७८.२३           ४.१५           ४.१५	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय : ह. कामकाजातून मिळालेले एकूण	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च उत्पन्न (निव्वळ)	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाई	चा लिलाव करण्यात वेईल आ (1990) 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर 5.com; website : www.sn शे अखेरचा अलेखा	ण उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती तिमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 m ोय निष् (३१-०३ लेखाप २८९	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट [el.No. 0217- कर्षांचा स अखेर २०२१) रीक्षित	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रि तिमाही अखे (३0–०६–२०२ अलेखापरीक्षित	ग्यात येईल. <u>वनी इंडिया प्र</u> x : 0217-23 (रु. लाखामध्ये <del>र</del> (३ त व द द व	ायव्हेट लि 10268 इ पी एस सो वर्षअखेर –०३–२०२ रेखापरीक्षित २७०६.२२
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबन्तर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/तिंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द .           ६.         भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)           ७.         राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)           ८.         उत्तपन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू. १०/– प्रत्येक 9. मूळ २. सौमिकृत           एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे टीप:           ९.         सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्कर्य	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे क्रि) 	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४७९.१८ ४४८.१४ ४७६७.६६ 0.८६ 0.८६	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३३८.९२ ५७६७.२८ ४७६७.६६ 0.७८ 0.७८	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९ ४७६७.६६ १.२३ १.२३ अन्वये स्टॉक एर	(लेखापरिक्षित) 9३०७४.०४ 9८५५.२२ 9८५५.२२ 9८८९.२१ 9७१६.०९ ४७६७.६६ २२९७८.२३ 8.१५ 8.१५	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           मोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपझ उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाणः मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह ील	चा लिलाव करण्यात वेईल आ (1990) 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर 5.com; website : www.sn शे अखेरचा अलेखा	ण उर्वारेतथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (तमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 m तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट वि.No. 0217- कर्षांचा स अखेर - २०२१) रीक्षित 0.३८	ा खर्चींसह करण फायनान्स कं 2310267, Fa 2310267, Fa रिमाही अखे (३०–०६–२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४	ग्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (३१ त ले अ वः	ायव्हेट लिगि 10268 इ पी एस सोत –०३–२०२९ खापरीक्षित २७००६-२१ २४०५-५२
क.         १.       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ र.         ६.       भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मूळ २. सौमिकृत         एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे टीप:         १.       सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑन्ड डिस्कर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षा कंपनीच्या www.dennetworks.com	(अपवादात्मक धोकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) प्रमाणे की) लोजर रिक्वायरमेंट) र्बोचे सविस्तर नमुन्यातं	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४९३.२२ ४४९.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ २४८.१४ २४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४४.१४ ४४४.१४ ४४४.१४ ४४४.१४	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९ ४७६७.६६ १.२३ १.२३ १.२३	(लेखापरिक्षित) 930७४.०४ 9244.२२ 9244.२२ 9244.२२ 9229.२१ 909६.०६ ४७६७.६६ २२९७८.२३ 8.94 ४.94 ४.94 सर्वेजसह सादर	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai         Date: 17/07/2021           मोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२०२ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाणः मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल	चा लिलाव करण्यात वेईल आ (1990) 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर 5.com; website : www.sn शे अखेरचा अलेखा	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (तमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४	काही असल्य तत अधिका हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१।	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर -२०२१) रीक्षित 0.३८ 9.0३	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रियाही अखे (३०–०६–२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७	ग्यात येईल. <u>पनी इंडिया प्र</u> x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (३ २ ३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	1यव्हेट लि 10268 इ पी एस सो –03–२0२ रेखापरीक्षित २७०६.२१ २४०५.५२ १७९०.७५
कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष र द्.         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष र द्.         ६.       भरणा केलेले सममाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकता दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक १. मूळ २. सोमिकृत         ९       सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑन्ड डिस्वत करण्यात आलेली त्रैमासिक वितीय निष्कषा कंपनीच्या www.dennetworks.com उपलब्ध आहे.	(अपवादात्मक धीकरिता एकत्रित । उत्पन्न (करानंतर)) । प्रमाणे की) नोजर रिक्वायरमेंट) र्बाचे सविस्तर नमुन्यात आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४४९.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४४.१४ ३२२	(लेखापरिक्षित)           ३२६२.३३           ३२६.३९           ३२६.३९           ३२८.९२           १६७.२८           ४७६७.६६           ०.७८           ०.७८           ०.७८           ग्रिंग नयम ३३ ३           इंपलेल्या त्रैमासित           eindia.com /	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           १.२३           १.२३           ९.२३           अन्वये स्टॉक एव           तकीयी निष्कृर           nseindia.co	(लेखापरिक्षित) 93008.08 9244.22 9244.22 9229.29 9229.29 9209.29 9209.29 9209.29 9209.23 9209.25 920	Place: 3.5 9 2 3 8	ADVOCATE URMIL JADAV Mumbai Date: 17/07/2021 नोंदणीकृत कार्यालय : कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (न	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२० १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर	त आहे. कसुरबार ठेरल्याँस मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) नावधीचा निव्वळ नफा/(तोटा) नमावेशक उत्पन्न (करपश्चात)	चा लिलाव करण्यात येईल आ TYTTE 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर s.com; website : www.sn ो अखेरचा अलेखा	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४९३००९ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१ ३१	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa 2310267, Fa 2310267, Fa 1र (३०–०६–२०२ अलेखापरीक्षित २९३८.३४ ४१६.१७ २९८.५० २९८.५०	त्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-237 (रु. लाखामध्ये र (३१ त ले 3 प: 9 दि 9 दि 9 दि 9 दि 9 दि 9 दि 9 दि 9 दि	ायव्हेट लिगि 10268 इ पी एस सो -0३-२०२० खेखापरीक्षित २७०६-२१ २४०५.५२ १७१०.७५ १७१०.७५
an           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           2.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           3.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           8.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           8.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           9.         करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष प् नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष प् स्           9.         शखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुन्यांकित राखीव वगळून)           2.         उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मूळ           2.         उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मुक्त           9.         सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑन्ड डिस्वत करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कषा कंपनीच्या www.dennetworks.com उपलब्ध आहे.           2.         त्रैमासिक वित्तीय निष्कषचि लेखासमितीद्वारे पु नोंदपटावर घेण्यात आले.	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४४९.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४४.१४ ३२२	(लेखापरिक्षित)           ३२६२.३३           ३२६.३९           ३२६.३९           ३२८.९२           १६७.२८           ४७६७.६६           ०.७८           ०.७८           ०.७८           ग्रिंग नयम ३३ ३           इंपलेल्या त्रैमासित           eindia.com /	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           १.२३           १.२३           ९.२३           अन्वये स्टॉक एव           तकीयी निष्कृर           nseindia.co	(लेखापरिक्षित) 93008.08 9244.22 9244.22 9229.29 9229.29 9209.29 9209.29 9209.29 9209.23 9209.25 920	Place: 31.5 9 2 3 8 4	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           Ticult           नोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (न भरणा झालेले समभाग भांडवल	अधिसूचित करण्यात ये दिनांक: १७.०७.२०२ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (तमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४	काही असल्य तत अधिका हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१।	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७	ा खर्चींसह करण फायनान्स कं 2310267, Fa 2310267, Fa रिसाही अखे (३०–०६–२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७ २९८.५८	त्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	1यव्हेट लिमि 10268 इ पी एस सोह् वर्षअखेर –०३–२०२१ रेखापरीक्षित २७०६.२१ २४०५.५२ १७१०.७५ १७१०.७५ ११४४.६३
क.           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           २.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( अपणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           ३.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( अपणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ४.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           ५.         कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष द प्रखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुव्याकित राखीव वगळून)           ८.         उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.90/– प्रत्येक 9. मूळ २. सौमिकृत           एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे टीप:           ९.         सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्कर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षा कंपनीच्या www.dennetworks.com उपलब्ध आहे.           २.         त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पु	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४४९.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४४.१४ ३२२	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ ५७६७.२८ ४७६७.६६ ०.७८ ०.७८ ०.७८ ०.७८ ०.७८ १४७६७.६६	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           १.२३           १.२३           १.२३           १.२३           १.२३           प्रत्वेये स्टॉक एक क वित्तीय निष्कृ 'nseindia.co           प्रालेल्या सभेत सं	(लेखापरिक्षित) 930083.08 9244.22 9244.22 9244.22 9229.29 9098.08 80860.88 228002.23 8.94 8.	Place: 3.5 9 2 3 8	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           Tig           कामकाजातून मिळालेले एकूण           सर्वसाधारण कामातून कर आ           करपूर्व व असाधारण बाबीच्या           संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न ( भरणा झालेले समभाग भांडवत पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वर्ग	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२०३ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र गळता राखीव निधी (मा	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) तामावेशक उत्पन्न (करपश्चात) ति समभाग) गील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमा	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४९३००९ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१ ३१	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa 2310267, Fa 2310267, Fa रिमाही अखे (३०-०६-२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७ २९८.५० २९८.५०	त्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	1यव्हेट लिमि 10268 इ पी एस सोट् -0३-२०२१ रेखापरीक्षित २७०६.२१ २४०५.५२ १७१०.७५
क.         9.       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ स्.         ५.       भरणा केतेले समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुजर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.90/– प्रत्येक 9. मूळ         २. सौमिकृत       र् राखीव (लिस्टिंग ऑब्लिगेशनन्स ॲन्ड डिस्कर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षा कंपनीच्या www.dennetworks.com द उपलब्ध आहे.         २.       त्रैमासिक वित्तीय निष्कर्षा लेखासमितीद्वार पु नोंदपटावर घेण्यात आले.         ३.       एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशी	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४७९.१८ ४४८.१४ ४७६७.६६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ४.ग्युलेशन २०१५ : ले उतारा आहे. स् जच्या (www.bs/ आले आणि १६ जुले	(सेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ ९६७.२८ ४७६७.६६ 0.७८ 0.७८ २८मा नियम ३३ ३ पलेल्या त्रैमासित eindia.com / १, २०२१ रोजी इ संपलेली तिमाही	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           १.२३           १.२३           ९.२३           अन्वये स्टॉक एवक वित्तीय निष्कृग् inseindia.co           प्रालेल्या सभेत सं	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२३           २२९७८.२३           ४.१५           ४.१५           संयेजसह सादर संयुज्य नमुना क्षेत्र संट्र स्थलक्ष)           एर. दशलक्ष)           संयलेले वर्ष	Place: 31.5 9 2 3 8 4	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           Ticult           नोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (न भरणा झालेले समभाग भांडवल	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२०३ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र गळता राखीव निधी (मा	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) तामावेशक उत्पन्न (करपश्चात) ति समभाग) गील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमा	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४९३००९ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१ ३१	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa 2310267, Fa 2310267, Fa रिमाही अखे (३०-०६-२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७ २९८.५० २९८.५०	त्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	1यव्हेट लिमि 10268 इ पी एस सोड् वर्षअखेर –०३–२०२१ रेखापरीक्षित २७०६.२१ २४०५.५२ १७१०.७५ १७१०.७५ ११४४.६३
an           9.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न           2.         कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)           3.         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           8.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           8.         करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)           9.         करानंतर कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष प् नफा/(तोटा) (करानंतर) आणि इत्तर सर्वकष प् स्           9.         शखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुन्यांकित राखीव वगळून)           2.         उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मूळ           2.         उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येक 9. मुक्त           9.         सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑन्ड डिस्वत करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कषा कंपनीच्या www.dennetworks.com उपलब्ध आहे.           2.         त्रैमासिक वित्तीय निष्कषचि लेखासमितीद्वारे पु नोंदपटावर घेण्यात आले.	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४७९.१८ ४४८.१४ ४७६७.६६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ०.८६ ४.ग्युलेशन २०१५ : ले उतारा आहे. स् जच्या (www.bs/ आले आणि १६ जुले	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ ५७६७.२८ ४७६७.६६ ०.७८ ०.७८ ०.७८ ०.७८ ०.७८ १४७६७.६६	(अलेखापरिक्षित)           ३०१३.१३           ५८६.२२           ५८६.२२           ५८६.२२           ५८३.२०           ५७९.३९           ४७६७.६६           १.२३           १.२३           ९.२३           अन्वये स्टॉक एवक वित्तीय निष्कृग् inseindia.co           प्रालेल्या सभेत सं	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२३           २२९७८.२३           ४.१५           ४.१५           ४.१५           अपूर्ण नमुना           वेबसाईटवर           दालक मंडळाद्वारे           (रू. दशलक्ष)           संपलेले वर्ष           ३१.०३.२०२१	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           Tig           कामकाजातून मिळालेले एकूण           सर्वसाधारण कामातून कर आ           करपूर्व व असाधारण बाबीच्या           संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न ( भरणा झालेले समभाग भांडवत पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वर्ग	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२०३ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र गळता राखीव निधी (मा	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) तामावेशक उत्पन्न (करपश्चात) ति समभाग) गील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमा	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	णि उर्वरितथकवाकी व सही/- प्राधिकृ - ४९३००९ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जे तिमाह (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३९ ३९ १	गस व्योज आणि ती, होम फर्स्ट विश्वित अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa 2310267, Fa 2310267, Fa रिमाही अखे (३०-०६-२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७ २९८.५० २९८.५०	त्यात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (३ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २ २	ायव्हेट लिगि 10268 इ पी एस सोड़ वर्षअखेर -0३-२०२१ रेखापरीक्षित २७००६.२१ २४००५.५२ १७९०.७५ १७९०.७५ ११४४.६३
क.         १.       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ .         ५.       कलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ .         ५.       कराजेत्ते समभाग भांडवल (निव्वळ)         ७.       राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्र पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.90/– प्रत्येके 9. मूळ २. सौमिकृत         एकत्रित वितीय निष्कषांचे टीप: 9.       संबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्कर करण्यात आलेली त्रैमासिक वितीय निष्कर्षा कंपनीच्या www.dennetworks.com इ उपलब्ध आहे.         २.       त्रैमासिक वित्तीय निष्कषांचे लेखासमितीद्वारे पु नोंदपटावर घेण्यात आले.         ३.       एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशी	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४१३.२२ ४१३.२२ ४७९.१८ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ४४८.१४ ३८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४८.१४ ४४.२२ ४८.१४ ४४.२२ ४८.१४ ४४ ४८.१४ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४८.१४ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.१४ ४४.२२ ३८.१४ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२२ ४४.२ ४४.२२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.२ ४४.४ ४ ४४.४ ४४.४ ४४.४ ४४	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ ९६७.२८ ४७६७.६६ ०.७८ ०.७८ २या नियम ३३ २ गपलेल्या त्रैमासि eindia.com / ३,२०२१ रोजी इ र्मपलेली तिमाही ३१.०३.२०२१	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९ ४७६७.६६ १.२३ १.२३ १.२३ १.२३ अन्वये स्टॉक एक क वित्तीय निष्का nseindia.co मालेल्या समेत सं	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२२           १८५५.२३           २२९७८.२३           ४.१५           ४.१५           ४.१५           अपूर्ण नमुना           वेबसाईटवर           दालक मंडळाद्वारे           (रू. दशलक्ष)           संपलेले वर्ष           ३१.०३.२०२१	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           मोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न ( भरणा झालेले समभाग भांडवल पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वग प्रत्येक समभागावरील (मिळक	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२०३ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र गळता राखीव निधी (मा	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) तामावेशक उत्पन्न (करपश्चात) ति समभाग) गील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमा	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	ण उर्वरितथकवाकी व सही/ – प्राधिकृ - ४१३००१ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती तिमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४ ११४४.६३ –	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१ 	गास व्योज आणि ती, होम फर्स्ट वि.No. 0217- कर्षांचा रा अखेर - २०२१) रीक्षित 0.३८ 9.0३ ७.३७ ७.३७ ७.३७ ४.६३ -	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa रिमाही अखे (३०–०६–२०२ अलेखापरीक्षि २९३८.३४ ४१६.१७ २९८.५0 २९८.५0 ३८१.५४	स्वात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये रर (रु. लाखामध्ये रर (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र र (रु. लाखामध्ये र र (रु. लाखामध्ये र र र र र र र र र र र र र र र र र र र	1यव्हेट लिगि 10268 इ पी एस सो। वर्षअखेर –03–२0२९ रेखापरीक्षित २४०५.५२ १७९०.७५ १७९०.७५ १७९०.७५ १९४४.६३ ४९०४.५५
क.         १.         कार्यचलनातून एकूण उत्पन्न         २.       कालवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अ आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)         ३.       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) ( आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ४.       करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ द.         ५.       कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावर्ध नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष इ द.         ५.       कालावधीकरित राखीव वगळून)         ८.       उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येर्क 9. मूळ २. सौमिकृत         एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे टीप:         ९.       सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्कल करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षां कंपननिच्या www.dennetworks.com ः उपलब्ध आहे.         २.       त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पु नोंदपटावर घेण्यात आले.         ३.       एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशी         तपशील	(अपवादात्मक 1) (अपवादात्मक धीकरिता एकत्रित 1 उत्पन्न (करानंतर)) 1 उत्पन्न (करानंतर)) 1 जाणि की) की) कोजर रिक्वायरमेंट) 1 जाणि स्टॉक एक्सचें 1 आणि स्टॉक एक्सचें	(अलेखापरिक्षित) ३०२९.७३ ४९३.२२ ४९३.२२ ४७९.१८ ४४८.१४ ४७६७.६६ ०.८६ ०.८६ ०.८६ २ग्युलेशन २०१५ <sup>२</sup> ठेज् उतारा आहे. स् जच्या (WWW.bSr आले आणि १६ जुले <b>३०.०६.२०२१</b> (अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित) ३२६२.३३ ३२६.३९ ३२६.३९ ३३८.९२ ९६७.२८ ४७६७.६६ 0.७८ 0.७८ च्या नियम ३३ २ ०.७८ च्या नियम ३३ २ व.७८ ७.७८ च्या नियम ३३ २ दंपलेल्या त्रैमासिस् eindia.com / तै, २०२१ रोजी इ संपलेली तिमाही ३ <b>१.०३.२०२१</b> (लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित) ३०१३.१३ ५८६.२२ ५८६.२२ ५८३.२० ५७९.३९ ४७६७.६६ १.२३ १.२३ १.२३ १.२३ ४४न्वये स्टॉक एर क वित्तीय निष्कृ nseindia.co मालेल्या सभेत सं	(लेखापरिक्षित)           १३०७४.०४           १२८५५.२२           १८५५           १५५५.२२           १५५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५           १५५	Place:	ADVOCATE URMIL JADAV Mumbai           Date: 17/07/2021           मोंदणीकृत कार्यालय :           कामकाजातून मिळालेले एकूण सर्वसाधारण कामातून कर आ करपूर्व व असाधारण बाबीच्या संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (न भरणा झालेले समभाग भांडवत पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वर प्रत्येक समभागावरील (मिळक १. बेसीक २. डायल्यूटेड	अधिसूचित करण्यात थे दिनांक: १७.०७.२०३ १६५–अ, बालाजी ३० जून २०२१ तपश्च । उत्पन्न (निव्वळ) णि असाधारण बाबीपूर्वव पश्चात मिळालेल्या का नफा/तोटा) आणि सर्वर न (दर्शनीमुल्य रु.१० प्र गळता राखीव निधी (मा	त आहे. कसुरबार ठेरल्यास मिळकती ११ ठिकाण: मुंबई CIN :- L2 भवन, पहिला मजला, रेल Email : cs@smruthiorganics रोजी संपलेल्या तिमाह गिल मिळालेला निव्वळ नफा/(तोटा) तामावेशक उत्पन्न (करपश्चात) ति समभाग) गील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमा	चा लिलाव करण्यात येईल आ <b>रिरगोनिट</b> 4119PN1989PLC052562 वे लाईन्स, सोलापूर .com; website : www.sn ो अखेरचा अलेखा )	णि उर्वरितथकवाकी व सही/ – प्राधिकृ - ४९३००९ (म nruthiorganics.co परीक्षित वित्ती (तेमाही अखेर (३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित ३१०७.६९ ३३४.१४ २५३.३४ २५३.३४ ११४४.६३ – -	हाराष्ट्र) 1 हाराष्ट्र) 1 जा तिमाही (३१-०३ लेखाप २८९ ४५ ३१ 	गास व्योज आणि       ती, होम फर्स्ट       ती, होम फर्स्ट       ति.No. 0217-       कर्षांचा स       कर्षांचा स       अखेर       - २०२१)       तीक्षित       0.३८       9.0३       ७.३७       ७.३७       ४.६३       -       २.७७७	ा खर्चींसह करण फायनान्स कंप 2310267, Fa 2310267, Fa 1र (३०–०६–२०२ अलेखापरीक्षित २९३८.३४ ४१६.१७ २९८.५0 २९८.५0 ३८१.५४ ३८९.५७ 	स्वात येईल. पनी इंडिया प्र x : 0217-23 (रु. लाखामध्ये रर (रु. लाखामध्ये रर (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र (रु. लाखामध्ये र र (रु. लाखामध्ये र र (रु. लाखामध्ये र र र र र र र र र र र र र र र र र र र	1यव्हेट लि 10268 इ पी एस सो -03-202 रेखापरीक्षित २७०६.२९ २४०५.५३ २४०५.५३ १७१०.७५ १७१०.७५ १७१०.७५ १४८९४.५५ १४८९४.५५

तपशीलवार स्वरुपाचा सार आहे. सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूण स्वरुप हे बॉम्बे स्टॉक इक्स्चेंजेस (BSE) मेट्रोपोलिटन स्टॉक इक्स्चेंजेस (MESI) आणि कंपनीच्या (www.smruthiorganics.com) संचालक मंडळाच्या वतीने व करित या वेबसाइट्सवर उपलब्ध आहे डेन नेटवर्क्स लिमिटेड

**ब** – वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. १६/०७/२०२१ रोजी झालेल्या सभेमध्ये समत केलेला आहे.

क – वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिशोब पध्दतीने मानांक (IND AS) यानुसार तयार करण्यात आलेले आहे.

ई पुरुषोत्तम व्यवस्थापकीय संचालक DIN: 00033583

दिनाक : १६ ०७ २०२१

(मुळ इंग्रजी मसुद्याचे हे स्वैर भाषांतर असून सर्व विवादामध्ये मुळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)

स्थळ : सोलापूर

समीर मनचंद

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०००१५४५९

# **ACTIVE TIMES**

#### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given for and on beha

of my client Mrs. Shehnaaz Murtuzaa Battiwala the owners of Flat No. 302, 3n floor, building known as Hari Prasad, Shant Nagar Co-operative Housing Soc. Ltd. building No. C-16, Sector 5, situated a Survey No. 734 (P) situated at Mira Road Vill. Bhayandar, Dist. Thane 401107 Holding five shares of Rs 50 each vide share certificate no. 34 distinctive no. 166 to 170 (both inclusive) in the building of the society, intend to sale/ mortgage the said fla to prospective buyer/s/ bank, however the original Agreement for Sale vide doc. No CHHA-2592/92 executed on 24.08.1987 between M/s. Shantistar Builders, as transferor and Mr. Hyderally Ebrahir Merchant as transferee, the said origination agreement for sale is lost/misplaced no traceable though best efforts have bee taken to locate the same. Any person/ including any Banker's, any financia institutions having any claim by way of Sale Mortgage, Lease, Lien, Gift, Easement Exchange, Possession, inheritance Succession, or otherwise whosoever respect of the said flat, same is required to intimate to the undersigned at his office o any working days at 11 a.m. to 5 p.m together with the documentary proof therec within 15 days from publication of this notic failing which it shall be deemed that no suc objection exists or that same are waived- o or abandoned and they shall go ahead to complete the due process of sale /mortgag without any reverence to such claim

#### M. H. Syed (Advocate)

4, Roshan Shopping Centre, Darul Arafat C.H.S. Ltd., Opp. Shams Masjid, Nava Nagar, Mira Road, Thane-401107 Mob.9892368399 Date: 17/07/202

PUBLIC NOTICE This notice is to inform the public at large that my client MRS. VANIŤA VASANT CHAVAN (Maiden name Sushila Narayan Utekar) who is peaceful occupying, possessing and enjoying\_the\_FLAT\_NO.709, Seventh Floor, Saidatta Co. op Hsg. Society Ltd. (S.R.A.) Saiwadi, Andheri (East) Mumbai - 400069. The said flat is registered in the name of her father i.e. Late Mr. Narayan Krishna Utekar (expired on 28/04/2004) and her mother Mrs. Saraswati Narayan Utekar ( expired on 24/02/2005). The said flat has been allotted to Late Narayan Krishna Utekar in lieu of a slum hutment bearing address as Room No. 2, Ramchandra Ramane Chawl Tellygally, Saiwadi, Andher (East), Mumbai – 400069, due to Slum Redevelopment Scheme. That the legal heirs and real children of Late Mr. Narayan Krishna Utekar and Mrs Saraswati Naravan Uteka have executed an Affidavit and Indemnity Bond dated 24/11/2006 declaring and surrendering the rights, title, ownership, interest, shares & capital of the said flat premises to and in favour of my client MRS. VANITA VASANT CHAVAN (Maiden name Sushila Narayan Utekar).

Now my client is going to approach & apply to the S.R.A. authority and concerned nousing society to ge transferred the title, ownership, shares and capital of the said flat in her name.

So I do hereby invites claims/objections from the legal heirs / third parties within a period of 15 days from the publication of

# **Read Daily Active Times**

# ONOTICE TO THE SHAREHOLDERS OF TWENTY NINTH ANNUAL GENERAL MEETING OF PARSHARTI INVESTMENT LIMITED

CIN: L93000MH1992PLC069958 Regd. Office: 3, National House, 1st Floor, 27, Raghunath Dadaji Street, Fort, Mumbai - 400 001. Tel.: 2262 2675 / 2267 9029 E-mail: parsharti\_investment@rediffmail.com Website: www.parshartiinvestment.com

NOTICE is hereby given that the TWENTY NINTH Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, August, 18, 2021 at 4.00 p.m. (IST) through Videc Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to a "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the Annual Genera "electronic mode" ) to transact the business, as set out in the Notice of the Annual Genera Meeting which is being circulated shortly for convening the AGM along with explanatory statement pursuant to section 102 of the Companies Act, 2013. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No.02 dated 13 January 2021 read with Circular No.20 dated May 5, 2020 Circular No. 17 dated April 13, 2020 and Circular No. 14 dated April 8, 2020 and (hereinafter

Circular No. 17 dated April 13, 2020 and Circular No. 14 dated April 8, 2020 and (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") as also the Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 May 12, 2020 issued by SEBI permits holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA & SEBI Circular(s) and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website www.parshartiinvestment.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members t ast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Companas most order or traditional tradition and the store of the AGM. Additionally, the company s providing the facility of voting through e-voting system at the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

The Company has engaged the services of Link Intime India Private Ltd as the service provider fo conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 9.00 am (IST) on Friday August 13, 2021 to 5.00 P.M (IST) on Tuesday August 17, 2021. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday 11 August, 2021.

#### Registration of email ID

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its

RTA/Depositories the following instructions to be followed: Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd.

www.linkintime.co.in under Investor Services > Email/ Registration - fill in the details upload the required documents and submit. ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the mail address and bank account details in the demat account as per the process followe

and advised by the DP. In case the shareholders/members have any queries or issues regarding e-voting, you car write an email to enotices@linkintime.co.in or Call: - Tel: (022-49186175) Notice is also hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company' shall

emain closed from Thursday, August 12, 2021 to Wednesday, August 18, 2021 (both days nclusive) for the purpose of AGM For Parsharti Investment Limited

Mohd. Shakeel Kayamkhani

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai Date: 17th July, 2021

#### PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public notice is hereby given, that my client MRS. JAYAGOMATHI KUMAR NADAR, has become the Owner of Flat No. 102, 1st Floor, Building No.34, admeasuring 584 Sq. Ft., i.e. equivalent to 54.26 Sq. Mtr., (Carpet Area), "AVENUE J", Society known as RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY AVENUE J, BLDG. NO. 32, TO BLDG. NO. 36, CO-OP. HSG. SOC. LTD., bearing Registration No. TNA/US/US/SC/1014 dated 19/03/2014 pearing Registration No. TNA/VSI/HSG/(TC)/26166/2014, dated 19/03/2014 Narangi, Narangi By-pass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palgha Narangi, Narangi By-pass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palgha

Narangi, Narangi By-pass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin: 401 303, constructed on N.A. Land bearing Survey No.5, 5B, 5D, 5F, & 5G, within the Area of Sub Registrar at Vasai No.II - Virar (herein after for brevity's sake collectively referred to as "The Said Flat"). The said property actually belongs to LATE MAHALAKSHMI NARAYANAN NADAR alias MISS MAHALAKSHMI NADAR alias MISS. N. MAHALAKSHMI NADAR and she has purchased from M/S. ENIGMA CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED, therein referred to as the DEVELOPER, AND M/S. EVERSHINE DEVELOPERS, therein referred to as the DINT DEVELOPER", vide sale agreement on 17/08/2009, duly Registered with the Sub-Registrar

EVERSHINE DEVELOPERS, therein referred to as the "JOINT DEVELOPER", vide sale agreement on 17/08/2009, duly Registered with the Sub-Registrar Vasai-2, bearing, DocumentNo. Vasai-2-07195/2009, dated 29/08/2009. Thereafter, as per family mutual decision and settlement, (1) LATE MAHALAKSHMI NARAYANAN NADAR alias MISS MAHALAKSHMI NADAR alias MISS. N. MAHALAKSHMI NADAR, (2) MR. NARAYANAN NADAR alias MR. M NARAYAN NADAR (Father), (3) MRS. N. MALAI ARASI NADAR alias MRS. MALAILYARASI N. (Mother), has transferred and releases her & their all rights & shares with settlement deed of above said flat to her & their successori.e. MRS. JAYAGOMATHI KUMAR NADAR - (Sister). which was duly Notarised by MRS. JAYAGOMATHI KUMAR NADAR - (Sister), which was duly Notarised by ADV. WASEEM. A. SIDDIQUI (REG. NO. 9143-Kurla West) and identified by ADV.K.G. SAWANT - (Sion), Noted and Registered with Sr. No. 465(A), on Page No 09. dated 17/04/2013.

No 09, dated 17/04/2013. And, LATE MAHALAKSHMI NARAYANAN NADAR alias MISS MAHALAKSHMI NADAR alias MISS. N. MAHALAKSHMI NADAR, died intestate on 23/06/2014 leaving behind her, (1) MR. NARAYANAN NADAR alias MR. M NARAYAN NADAR-(Father), (2) MRS. N. MALAIARASI NADAR alias MRS. MALAILYARASI N. (Mother), & (3) MRS. JAYAGOMATHI KUMAR NADAR - (Sister).

And, Thereafter LATE NARAYANAN MUTHAIYA NADAR alias MR NARAYANAN NADAR - (Father) has also died intestate on 22/06/2017, leaving behind him, (1) MRS. N. MALAI ARASI NADAR alias MRS. MALAILYARASI N (Mother/wife) and (2) MRS. JAYAGOMATHI KUMAR NADAR (Sister/ Daughter) After death of LATE MAHALAKSHMI NARAYANAN NADAR alias MISS

#### PUBLIC NOTICE

Public Notice given that, Property in the jurisdiction of Village Virar, Taluka Vasai & Dist. Palghar, Survey No.269, Hissa No.1, Plot No.1 and 2. That, Mr.Harish Laxman Gajre and Smt. Asha Harish Gajre is the Lawful owner of the Flat No.14, 1st Floor, Kush Co-operative Housing Society Ltd., admeasuring area 397 Sq.ft. built-up (36.895 Sq.mtrs built-up). That, said flat was purchased by Mr.Harish Laxman Gajre and Smt. Ásha Harish Gajre from Mr.Prafulla Punaram Khaparde and Mrs.Urvashi Prafulla Khaparde for lawful consideration agreement to sale registered at Sub-Registrar office at Vasai its vide registered No.VSI-2-1103-2002 dated 14/03/2002.

That, Mr.Harish Laxman Gajre was expired on dated 13/07/2010 at Virar left behind his legal heirs his wife Smt.Asha Harish Gajre, Two Son's namely 1) Mr.Mahendra Harish Gajre, 2) Mr.Mitesh Harish Gajre and One Daughter Mrs. Niti Nayan Talekar maiden name Rekha Harish Gajre. That, above said flat is selling by Smt. Asha Harish Gajre to Mrs.Smita Jignesh Sanghavi for the lawful consideration.

Hereby invites claims or objections (in writing) for selling above said flat within the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If have any claims/objections during this period will inform at X-59/18 Godrej Colony, Station Side, Near Godrej Hospital, Vikhroli (E), Mumbai-400079. Otherwise understood that said property have no claim/objection and Smt. Asha Harish Gajre shall be free to sale above said property to Mrs.Smita Jignesh Sanghavi.

> Sd/-Adv. Supriya Vishwanath Parab (ADVOCATE HIGH COURT)

#### NOTICE

Notice is hereby given to the member of the public that, I Smt. Nilima Pramod Kadam, Residing at - 2/6, Bacchusingh Chawl, Ambewadi, G. D Ambekar Marg, Kalachowki, Mumbai-400033., intends to Purchase the property i.e. Flat no. A/102 (earlier A-4). First Floor, area admeasuring 810 sq.ft., built-up, Bhagirathi Sadan Co-Operative Housing Society Limited, (Society registration No. TNA/KLN/HSG/TC)/10499/98-99/Year 1999 dated 22/01/1999), Shivaji Path, Dombivali (East) 421201, and share certificate No. 44, under distinctive nos. 216 to 220., in the Revenue Village Mouje THAKURLI, Taluka - Kalyan, Dist. Thane, and within the Registration Dist. Kalyan and Dist. Thane and within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation. The subject property is owned by Shri. Arvind Dattatray Jog, Shri. Dinkar Dattatray Jog and Smt. Saroj Prabhakar Jog. All those persons having any right, title, interest by way of sale

nortgage, transfer, lease, exchange, gift, devise, otherwise however are hereby required to give notice thereof to the undersigned Adv. R.V. Gopalakrishnan, office at - 202, Nav Arpan CHS LTD, Shree Ambika Nagar, M.G.Road, Dombivali (West) 421202, within 10 days from the date of publication of this notice failing which the claim if any, shall deemed to have been waived and our client shall complete the transaction without any eference to such claim or demand.

Mr. R.V.Gopalakrishnan (Advocate) Place: Dombivali Date: 16/07/2021 M-9820150698 Smt. Nilima Pramod Kadam (M-7666088952

MORARJEE TEXTILES LIMITED Regd. Office: 503, A wing, Peninsula Tower, Peninsula Corporate Park, Lower Parel, Mumbai-400013. Phone:+91 22 6622 9300; Fax: +91 22 6622 9302, Email: <a>iepf@morarjee.com;</a>; Website: <a>www.morarjee.com;</a>; CIN: L52322MH1995PLC090643 NOTICE

(For attention of the equity Shareholders of the Company)

This notice is published pursuant to the provisions of Section 124 (6) o the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs (MCA) with effect from September 7, 2016 as modified from time to time

The Rules, inter-alia, contain the provisions for the transfer of shares of the Company, in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven or more consecutive years, to the IEPF Authority. Accordingly, the equity shares of the Company in respect of which the dividend has not been claimed during the past seven years are required to be transferred to the IEPF Authority.

In accordance with the procedure prescribed under the Rules, the Company has sent individual communications, about such transfer, to each of the concerned shareholders, whose equity shares are liable to be transferred to the IEPF Authority and has also uploaded the complete details of such shareholders and their equity shares due for transfer, including their Folio No.s and Demat Account details, on its website www.morarjee.com. The shareholders are requested to visit the website in order to verify the details of unclaimed dividends and the equity shares liable to be transferred to the IEPF Authority

concerned shareholder by 15th October, 2021 the Company shall in order to comply with the requirements of the Rules, transfer the said shares to the IEPF Authority by way of Corporate Action as per the timelines defined under the Rules.

shares transferred to IEPF Authority, to claim such Equity Shares including the benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority upor following the procedure as set out in the Rules. The Rules are available on the website of the IEPF Authority at <u>www.iepf.gov.in</u>. Further for the ease of the shareholders of the Company an access link to the refund webpage of IEPE Authority is available on the Website of the Company at

are who are holding shares in physical form a rned share

## Saturday 17 July 2021

NOTICE NOTICE is hereby given that the Certificate (s) for100 Equity Shares Folio No. A10097 & Nos.1) 50 Nos, Certificate No 981374, Dist. No's 57311331-57311380. 2) 50 Nos, Certificate No 1521796, Dist. No's 62314111- 62314160 of NOCIL Limited standing in the name(sof Mr Annasaheb Jadhav has/have bee ost or mislaid and the undersigne has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid hares. Any person who has a claim in espect of the said shares should lodge uch claim with the company at its egistered office Mafatlal House,3rc loor,H.T. Parekh Marg,Backbay

Reclamation, Churchgate, Mumbai- 400 020. Within one month from this date else

ne Company will proceed to issue

Name(s) of Shareholder(s

Annasaheb Jadha

uplicate Certificate(s)

Date:17.07.2021

Place: N

mbai - 400072, and holding relevant documen his name and intends to sell the said room R. KUNAL SURESH NALAWADE. ny person / party having any adverse claim or interes ver the said room or part thereof is asked to put the ame in writing to me / my client within 7 days from re date of publication hereof otherwise no claim shal o catedratication hereof otherwise no claim shal Sd/ S. N. PANDE lace : Mumbai S. N. PANDE ate : 17/07/2021 (Advocate High Court Office : Flat No. 606, Neelkanth Tower CHS. Ltd Kanakia Road, Mira Road (East), Dist. Thane - 401107

PUBLIC NOTICE

NOW ALL MEN BY THESE PRESENTS MR. KANUBH IULJIBHAI WAGHELA is lawful owner of Room No

Jamunabai Chawl, Shree Krishna Nagar, Pipe Lin rla, Near 90 Feet Road, Andheri (E), Sakinaka

E-mail id : suryapandey278@gmail.com Mobile : 982041685

0 00

0.00

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.visagaroylex.in, Email: contact@visagar.com Cliv. L65990/MH1983PLC030215 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR							
THE QUARTER ENDED 30			(₹ In lacs)				
PARTICULARS	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020				
Total income from operations (net)	72.36	511.51	143.09				
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	7.11	4.18	(40.13)				
Net Profit / (Loss) for the period after tax							
(after Extraordinary items)	7.11	4.18	(40.13)				
Èquity Share Capital	2,927.01	2,927.01	2,927.01				
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in			, i				
the Balance Sheet of previous year)			-				
Earnings Per Share							
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	0.00	0.00	(0.01)				

a) Basic: b) Diluted: (0.01) (0.01) 0.00 0.00 Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the auarter ender Note: The address in extract of the defaulte format of the Address frindician explosions for the quarter endeed 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Addited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 are available on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) – www.nseindia.com and BSE Limited – www.bisatifa.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company – www.visagarpolytex.in

	For Visagar Polytex Limited
17.07.2021	-\Sd (Tilokchand Kothari)
Mumbai	Managing Director DIN: 00413627

### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

### CHANDRABHUSHAN COMPLEX CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Village- Manda, Titwala, Tal-Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - **12/08/2021 at 3:00 p.m.** 

Respondents- 1) M/S Yamini Builders Partner Mr. Krushalal Chandrabhushan Mishra, 2) M/S. Shiddhiraj Construction Partner Mr. Sandeepkumar M. Mishra, 3) Mr. Krushnalal Chandrabhushan Mishra, 4) Mrs. Manjula Krushnalal Mishra, 5) Bhavana Krushnalal Mishra, 8) Mr. Ashish Krushnalal Mishra, 7) Kalpna Krushnalal Mishra, 8) Manish Krushnalal Mishra and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written

say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u> Description of the property -

Mouje - Manda (Titwala), Tal. Kalyan, Dist. Thane

Old Survey No.			Plot No.	Area
57/2, 57/3	-	2&3		8612.43 Sq. Mtrs Out of 5762.56 Sq. Mtrs
Office of Distri Co-op Societi First floor, G Market, Than Pin Code :- 44 Tel :- 022 253 Date : 14/07/2	ies, Thane aondevi Veg e (W), Dist - T 00 602, 31486.	atable		Sd/- etent Authority & District Dy. rar Co.Op. Societies, Thane

### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE GANGA APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Narayan Nagar, Ganesh Mandir Road, Titwala (E), Tal-Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 2/08/2021 at 1:00 p.m. Respondents- 1) Milan Construction Through Partner Mr. Shivkumar Rammilan Mistra, 2) Mr. Pravin Prabhakar Athalye, 3) Mr. Vasant Narayan Joshi, 4) Mr. Nilesh Vasant Joshi, 5) Mr. Anil Vasnat Joshi and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mertion at helow address

written say at the time of hearing in the office period at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writter

say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u> Description of the property -Mouje - Titwala, Tal. Kalyan, Dist. Thane

moujo mitula, fai Ralyan, biou mano							
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area			
229	229/3/B/10	3/2/2	-	9.75 Sq. Mtrs			
198	198/2/p	2 (p)	36	357.75 Sq. Mtrs			

Mandatory transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority ("the Authority")

In case the Company does not receive any communication from the

You may be pleased to note that the Rules allow the holders of the Equity www.morarjee.com.



Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
	3	4/C	-	0.3.00 Sq. Mtrs
Office of Distri Co-op Societi First floor, G Market, Than Pin Code :- 40 Tel :- 022 253	ies, Thane aondevi Veg e (W), Dist - T	atable		Sd/- etent Authority & District Dy.

### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

### SANDEEP APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- City Survey No. 377, Tikka N0.13, Patil Road, Charai, Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 02/08/2021 at 1:00 p.m.

Respondents- 1) Mr. Ganapt Krushna Mhatre, 2) Mr Balkrushna Govind Kamble, 3) M/S Mhatre & Mankavle Through Partner Mr. Balkrushna J. Malkavle and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say i shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submi written say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail</u> com

Description of the property -	
Mouje - Thane City, Tal. Thane, Dist.	Thane

CTS No.	Tikka No.	Plot No.	Area
377	13		338.6 Sq. Mtrs
Office of District Dep Co-op Societies, TI First floor, Gaond Market, Thane (W), Pin Code :- 400 602 Tel :- 022 25331486 Date : 15/07/2021	nane evi Vegatable Dist - Thane	Competent	Sd/- Authority & District Dy. 5.Op. Societies, Thane



CIN :- L24119PN1989 PLC052562

Registered & Corporate Office.: 165-A, Balaji Bhavan, 1st Floor, Raiway Lines, Solapur - 413001(Maharashtra), Tel.No. 0217-2310267, Fax : 0217-2310268, Email : cs@smruthiorganics.com, website : www.smruthiorganics.com

#### STANDALONE UN-AUDITED FINACIAL RESLUTS FOR FIRST QUARTER ENDED 30th JUNE 2021 Rs. In Lakhs Except EPS

					ы п сакто слеерт ст
SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2021 (Un-Audited)	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Quarter Ended 30.06.2020 (Un-Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)
1	Total income from operations (net)	3107.69	2890.38	2938.34	12706.21
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax	334.14	451.03	416.17	2405.52
3	Net Profit / (Loss) for the period After Tax	253.34	317.37	298.50	1710.75
4	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (After Tax)	253.34	317.37	298.50	1710.75
5	Paid up Equity Share Capital	1144.63	1144.63	381.54	1144.63
6	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	4904.55
7	Earning per share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)				
	1. Basic :	2.21	2.77	7.82	14.95
	2. Diluted :	2.21	2.77	7.82	14.95
Note :		•			

a. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full Format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Bombay Stock Exchange (BSE), Metropolitian Stock Exchange(MESI) website and on Company's website (www.smruthiorganics.com)

b. The above financials were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors meeting held on 16 / 07 / 2021.

c. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as per prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

Place : Solapur Date : 16. 07. 2021

TO

advertise

in this

Section

Call:

Manoj Gandhi

9820639237

(E. Purushotham) Chairman & Managing Director DIN: 00033583